

# VISHVPRABHA TRADING LIMITED

Regd. Off: Office No 04, Survey No 45, Near Sarvoday Park, Nandivali Road, Dombivali –  
421021

CIN: L51900MH1985PLC034965

Tel. (022) 67425462

Website: [www.vishvprabhatrading.com](http://www.vishvprabhatrading.com)

Email: [cosec@vishvprabhatrading.com](mailto:cosec@vishvprabhatrading.com)

3<sup>rd</sup> November, 2018

To  
Corporate Relation Department  
BSE Limited  
Rotunda Building, P J Towers  
Dalal Street, Fort  
Mumbai 400 001.

Dear Sirs,

**Ref: Vishvprabha Trading Ltd (Company Code: BSE: 512064)**

**Sub: Copy of quarterly and half yearly unaudited Financial Results published in newspaper**

Pursuant to the Provisions of regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure requirements) Regulations, 2015, enclosed are the copies of Standalone Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30<sup>th</sup> September, 2018, as published in the Financial Express and Mumbai Lakshadeep newspaper dated 3<sup>rd</sup> November, 2018.

Kindly take same in your record and oblige.

Thanking You

Yours Truly,

For Vishvprabha Trading Limited



Komal Bhagat  
Company Secretary  
(Mem. No: A49751)



Place: Dombivali, Thane



सेंट्रल बँक ऑफ इंडिया  
सेंट्रल बैंक ऑफ इंडिया  
Central Bank of India

BRANCH : SARDARNAGAR - BHAVNAGAR

**POSSESSION NOTICE**  
(For immovable property)

**Whereas:**

The undersigned being the authorized officer of the Central Bank of India, Sardarnagar Branch, Bhavnagar under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the security interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices dated 30.01.2018. Calling upon the borrower Mr Vishal Ghanshyambhai Rathod to repay the amount mentioned in the demand notice issued under section 13(2) being Rs.25,69,627 (Rupees Twenty five lacs sixty nine thousand six hundred twenty seven Only) as on 29.01.2018 and incidental expenses and interest at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges, etc., within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to them and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said act read with rule 8 of the said rules on this 1st day of November of the year 2018.

The borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Central Bank of India, for net amount Rs.25,69,627 (Rupees Twenty five lacs sixty nine thousand six hundred twenty seven Only) as on 29.01.2018 together with further interest thereon till the date of payment and incidental expenses, costs, charges etc.

The borrower's attention is invited to the provisions of sub - section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**Description of the Immovable Property**

Description of each immovable property mortgaged to bank having full

**VISHVPRABHA TRADING LIMITED**

CIN : L51900MH1985PLC034965

Regd. Office : Office No 04, Survey No 45, Sarvodya Park, Nandivli Rd, Dombivli, Maharashtra 421201. TEL: (91) 22 6742 5462 Website : www.vishvprabhatrading.com  
Email: cosec@vishvprabhatrading.com

**Extract of Unaudited Standalone Financial Results for the  
Quarter and Half year ended 30th September 2018**

(₹ in Thousand except EPS)

Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
	30/09/2018 (Unaudited)	30/09/2017 (Unaudited)	31/03/2018 (Audited)
Total Income from operations (net)	0	0	0
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra ordinary Items)	(53.85)	(54)	(46)
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	(53.85)	(54)	(46)
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	(53.85)	(54)	(46)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)]	(53.85)	(54)	(46)
Equity Share Capital	2450	2450	2450
Reserves - Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)			
Earning per share (before extra ordinary items) (of ₹ 10/-each)			
(a) Basic	(0.22)	(0.22)	(0.19)
(b) Diluted	(0.22)	(0.22)	(0.19)
* Not Annualised			

**NOTES:**

(a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure

Place : Mumbai  
Date : 2nd November

## Particulars

1. Revenue from operations
2. Profit from operations
3. Profit from other activities
4. (Loss)/profit from other activities
5. (Loss)/profit from other activities
6. (Loss)/profit from other activities
7. Profit from other activities
8. Total comprehensive income
9. Paid-up equity
10. Other equity
11. Debt capital
12. Debt capital



शनिवार, दि. ३ नोव्हेंबर २०१८

मुंबई लक्षदीप

## सिटाडेल रियाल्टी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: मॅरेथॉन प्युब्लिक  
दूर.: ०२२-६१५८८४८४, फॅक्स: ०२२-६१५८४८४८  
ई-मेल: [citadel@marethonrealty.in](mailto:citadel@marethonrealty.in)  
३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिक अहवाल

अ. क्र.	तपशील	एकमेव अर्धवार्षिक २०१८	संपलेली तिमाही अलेखापरिहित ३०.०९.२०१७
१	कार्यचलनातून एकूण महसूल	२९.७८	३४.२५
२	इतर उत्पन्न	३०.६६	४४.७९
३	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक)	३.७३	१९.५६
४	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक)	३.७९	१९.५६
५	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक)	१.००	१३.७९
६	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता संपलेल्या नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१.००	१३.७९
७	समभाग भांडवल	१.००	३५७.४५
८	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) अ. मूळ ईपीएस ब. सौमिकृत ईपीएस	२८४ ६९	०.९९८ ०.९९३

टिप: १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅंड डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स) अन्वये करण्यत आलेली ३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिक अहवाल वेबसाईटवर व कंपनीच्या [www.citadelrealty.in](http://www.citadelrealty.in) व [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वर उपलब्ध आहेत.

ठिकाण: मुंबई  
दिनांक: ०९.११.२०१८

ए. एस. रामामूर्ती  
कार्यकारी अधिकारी  
दूरध्वनी: ००१३५६०२

## अडवानी हॉटेल्स अॅंड मिटेड

(सीआयएन: एल९९९९९एम)  
नोंदणीकृत कार्यालय: १८ ए व १८ बी, जॉली मे  
दूर. क्र.: ०२२-२२८५०१०९, फॅक्स क्र.: ०२२-२२०४८

३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिक अहवाल

## विश्वप्रभा ट्रेडिंग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र. ४४, सर्व्हे क्र. ४५, मॅरेथॉन पार्क, नॉर्वेवली रोड, डोंबिवली, महाराष्ट्र - ४२१२०१.  
सीआयएन: एल९९००एमएच९९८५  
वेबसाईट: [www.vishvprabhatrading.com](http://www.vishvprabhatrading.com)  
ई-मेल: [cosec@vishvprabhatrading.com](mailto:cosec@vishvprabhatrading.com)  
३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिक अहवाल

तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२०१८	संपलेली तिमाही अलेखापरिहित ३०.०९.२०१७	संपलेले वर्ष ३१.०३.२०१८ लेखापरिहित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	०	०	०
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(५३.८५)	(५४)	(४६)
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बळवंत)			
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(५३.८५)	(५४)	(४६)
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बळवंत)			
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(५३.८५)	(५४)	(४६)
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बळवंत)			
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(५३.८५)	(५४)	(४६)
समभाग भांडवल	२४५०	२४५०	२४५०
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिहित ताळेबंद)			
पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वस्तू			
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्व)	(०.२२)	(०.२२)	(०.१९)
मूळ सौमिकृत	(०.२२)	(०.२२)	(०.१९)
*वार्षिकीकरण नाही			

टिप: १. सेबी (लिस्टिंग अॅंड अडर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या [www.vishvprabhatrading.com](http://www.vishvprabhatrading.com) वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.  
२. लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि मूळ नफा व तोटावरील कोणत्याही प्रभाव देण्यात आलेला नाही.  
३. अपवादात्मक किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली नाही.

ठिकाण: डोंबिवली, ठाणे  
दिनांक: ०२.११.२०१८

विश्वप्रभा ट्रेडिंग लिमिटेडकरिता  
सही/-  
मितेश ठकर  
संचालक  
सीआयएन: ०६४८०२१३

## PUBLIC NOTICE

MR. SOHAM P. SHAH, owner/joint owner of the Flat No. A/502, Building No. 2, 50% share, Arihant Co. Op. Hsg. S. Sai Nagar, Tulaskar Wadi, M.G. Cross No. 1, Kandivali (W), Mumbai 400 067 and Flat No. B/801, holding 100% share, Mahavir Nagar Anshul Co. Op. Hsg. Soc. Ltd., Mahavir Nagar Extension, Kandivali (West), Mumbai 400 067 and Flat No. B/801, holding 100% share, in, Royyal Heritage Co-op. Hsg. Soc. RSC 16, Gorai 1, Near Swami Vivekananda School, Gorai, Borivali (W), Mumbai died on 25/01/2018 without nomination.

The society hereby invites claims and objections from the heir/s or other claimant/s to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within the period prescribed above. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors at the office of the society/with the secretaries of the society between 9 A.M. to 5 P.M. on the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of  
Nazarene Apartments C.H.S.  
Hon. Secretary  
Place : Mumbai  
Date : 03.11.2018

## मुंबई इमारत दरु